MINAL INDUSTRIES LIMITED

CIN: L32201MH1988PLC216905

Registered office: 603- | Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai - 400072 IN Tel No. 022: 40707070 Email Id: cmseepz@gmail.com : Website: www.minalindustrieslimited.in

August 16 2023

To,
Department of Corporate Service
BSE Limited,

Registered Office: Floor 25, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001.

Subject : Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements [LODR]) Regulations, 2015.

Reference: Minal Industries Limited. | Scrip Code: | 522235.

Dear Sir,

In Compliances with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisement of the Standalone & consolidated un-audited Financial Results of the Company for the quarter ended June 30 2023 published in all the editions of News Hub e-paper and in Mumbai Edition of Pratahkal e-paper, Mumbai (Regional Newspaper) on August 15 2023.

You are requested to kindly take the same on your record.

Thanking you, Yours faithfully, **For Minal Industries Limited.**

Shrikant J Parikh Date: 2023,08,16 14:32:06 +05'30'

Shrikant J. Parikh Managing Director DIN:00112642

Enclosures: as mentioned above.

6 People Stung by Jellyfish at Juhu Beach in Mumbai

Mumbai, Pramod Kumar: Six people, among them three children, received injuries after being stung by jellyfish at Juhu beach in Mumbai on Monday, a civic official said. The people were stung while walking close to the water on the beach shortly after midnight at around 12.20 am, the

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that Mrs Agnes Devadas, Ms. Lily Devdas and Ms. Leen Devdas are member of Vasai Manor Co-op. Hsg Society Ltd., and possess and owner of Flat No. C 204, on Second Floor, in Vasai Manor Co-operativ Housing Society Ltd., Chulna-Bhabola Road situated at Revenue Village Chulne, Vasai West Taluka Vasai, Dist-Palghar 401202 and was holding Share Certificate No.02. Whereas Mrs Agnes Devadas died on 15/09/2019. Ms. Lilv Devdas died on 09/01/2019. My clients Ms. Leena Devdas has applied to society for transfer of all right, title, interest, and share of deceased in favou

of my client in respect of said Flat. Any person or persons having any claims, or right interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society are hereby require to intimate me at my address 109, First Floor Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagri Vasai (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the decease member in the capital / property of the society, if no claims / objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour of my client and such claim and objections received thereafter shall be deemed to Kailash H. Patil

Date: 15/08/2023 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE

e is hereby given through my clie Mrs. Sanika Hemant Masurkar before marriage Vidya Tukaram Javkar whose father Mr. Tukaram Tatya Javkar is the original allotee and owner of Room No. 7 Plot No 412, Sanmitra Chs Ltd, Sector No 4, Charkop Kandivali West, Mumbai 400067. My client's father Mr. Tukaram Tatya Javkar expired on 23/09/2018 and her mother Mrs. Geeta Tukaram Javkar also expired on 23/04/2017 leaving behind their daughter Mrs. Sanika Hemant Masurkar Before marriage Vidya Tukaram Javkar as a sole legal heir Now my client intends to transfer the said Room in the MHADA and its share of the society to her name. If any person has objection against my client over the transfer of the above said property through claim of transfer, heirship mortgage, lease, title, interest, etc. the such person should raise her/his/thei claims or objection through return documents along with proofs thereof to undersigned within 14 days from date of publication of this notice. After 14 days no claims shall be considered and then my client will proceed further for transfer o property in her name

Rohini Mahale, Advocate Shop no. 23 Plot No 372 Sector No. 3, Charkop Kandivali West -400067

registration of sale agreement.

Place: Malad, Mumbai

Place: Andheri, Mumbai

Date: 15/08/2023

Date: 15/08/2023

PUBLIC NOTICE Public in general know that I am concerned for my client Mr. Dipak Bapu

Mahadik Adhar Card No. 2658 6554 2080 residing at Room No. 343/3, Sangl

Chhaya CHS Ltd., Hanuman Lane, Sector 3, Charkop, Kandivali (w), Mumbai 400 067. Who had purchased the Room No. 405, 5/B, Malwani Sai Sahvas CHS

Ltd., Jankalyan Nagar, Mhada Colony, Malwani, Malad(w), Mumbai – 400 095 from the actual owner **Mr. Arun Premnath Meshramkar** before 10 years with

sale agreement dated 09/07/2012. Now my client want to registered sale agreement but that actual owner Mr. Arun Premnath Meshramkar are not

traceable from long time after done so many contact/efforts. Any person/s having

contact of them or claim, right, interest in respect of the said property or to any

part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charges, maintenance, license, gift inheritance trust, bequest possession, assignment or

encumbrance of whatsoever nature or otherwise or in respect of registration of

sale agreement are hear by requested to intimate to my client or the undersigned in

writing at the address mentioned below of any such claim accompanied with all

necessary and supporting document within 15 days from the date of publication hereof failing which it shall be presumed that there are no any contact / claims and that claims if any have been waived off and the understanding shall proceed to

CHS LTD., Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai – 400 072 informs that my client father Mr. Ramsurat Bullet Yadav, the original

owner of the above flat, through Gift Deed, Flat No. 303, Building no. 13 A/H, Sangam SRA CHS LTD, Sangharsh Nagar, Chandivali Farm Raod, Andheri East,

Mumbai - 400 - 072 room/flat is given and transferred under sanctioned bye-laws of the society and as per SRA Circular 145. However, the allotment letter of the room received by the original owner **Mr. Ramsurat Bullet Yadav** allotment

letter No. Ja. kra.ba/20 /Land /2674 /Year 2007-08 Borivali Dated 15/05/2007 The original copy is missing and duly recorded on 27/12/2022 complaint was

registered at Sakinaka Police Station. However, if anyone has any kind of complaint in this regard, any such claim accompanied with all necessary and supporting document within 15 days from the date of publication here of failing

which it shall be presumed that there are no any contact / claims and that claims i any have been waived off and After 15 days no complaint will be considered.

Sd/-Adv. Shankar L Shelar

official from the Brihanmumbai Municipal Corporation said.Three children in the age group of four to six years and two women and a man in their early 20s were injured, he said. They were rushed to the nearby Cooper Hospital and discharged

PUBLIC NOTICE

JAGMOHAN DHALL is member of "EVERSHINE

JASMINE" Co-operative Housing Society Ltd, and

owner of Flat No. 203, on Second Floor, Building No. EC-186, Building Known as "EVERSHINE

JASMINE" Co-operative Housing Society Ltd., Evershine City, Avenue Phase II, Cluster VII

Village ACHOLE, Vasai-East, Taluka Vasai. Dist

Palghar-401208, MR. JAGMOHAN DHALL died

n 18/02/2022 at Ras Tanura. My client SMT.

SNEHLATA DHALL has applied to the society for

transfer of all right, title, interest, and share o

deceased in favour of my client in respect of said

Any person or persons having any claims, or right

interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or heirs or other claimants

objector or objectors to the transfer of the said

shares and interest of the deceased members in

the capital / property of the society are hereby

Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagri, Vasai (East), Dist Palghar 401208, within a

period of 14 days from the publication of this

notice, with copies of such documents and othe

proofs in support of his / her / their claims

objections for transfer of shares and interest of the

eceased member in the capital/property of the

society, if no claims / objection are received within

the period prescribed above, my client shal

proceed and complete all the requirements fo

transfer of said Flat in favour of prospective

ourchaser and such claim and objections received

Date: 15/08/2023 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE

All the people are informed that my client Mrs. Apoorva Dattatray Buchko

owns a flat. Its details are as follows:

Flat No. 303, 3rd Floor, Sonal Niketan

Co. Op. Ho. Society, Tilak Nagar Dombivli, East, constructed building in

Survey No. 43, Plot No. 2, Tika No. 42 Revenue Village, G. B. Patherly, Tal Kalyan, Dist. Thane. The said flat is

owned by my client Mrs. Ms. Apoorv

Dattatray Buchke from Mr. Utkarsh

The first purchaser Mr. Guruprasad S

Kulkarni, and Mrs. Priya Kulkarni, purchase the said flat from Sonal

Enterprises & Mr. Shankar Bhojra

Bhoir. The Document was registered a

Sr. No. 406 / 1991 at the Sub-registra

While going to take Zerox the origina

Agreement For Sale Deed is missing

from Aptewadi-Shirgaon by going through autorickshaw on 02/08/2023

In this regard, our client registered a complaint on 06/08/2023 at Badlapur

City Police Station. The F.I.R. No. i

If anyone finds the said missing

Original Agreement For Sale Deed please contact the following address o the given mobile number. This public

notice published in the public interest.

Office: 004, Shreenath Apartment Near Shreeram Mandir, Neral

Tal. Karjat, Dist. Raigad, 410101 Mobile No. 09220838182 Place : Kalyan

Adv. Ajit V. Mandilil

Advocate High Court

Nabar on 20/05/2004.

office at KLN-3.

015/2023.

Date :13/08/2023

Kailash H. Patil

equired to intimate me at my address 109, Firs

after treatment, the official said.In 2018, several people were stung by jellyfish at GirgaonChowpatty when they entered the sea for the immersion of idols during Ganesh Chaturthi festival.



PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at large that by executing an Agreement for Sale dated 4/08/2023 (duly registered with Sub-registrar of assurances at Thane-2 under document no. TNN-2 -19077-2023) My client has agreed to purchase a residential premises as described in the Schedule written hereinbelow from its' Owners i.e., 1. Mr. Balasaheb Laxman Borhade, 2. Mr. Sameer Balasaheb Borhade and 3. Late Smt. Neeraba Balasahob Borhade (since deceased through her only heirs Mrs. Priyanka Prakash Gajmal alias Balkrishna Balasaheb Borhade and Mrs. Mahananda Dilip Valse Patil alias Mahananda Balasaheb Borhade along with the said

Mr. Balasaheb Laxman Borhade, 2. Mr. Sameer Balasaheb Borhade). If anybody is having any objection, claim, interest, dispute regarding the scheduled premises or any part thereof by way of Sale, Exchange, Mortgage Charge, Gift Maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial, interest under any trust, right of prescription, or pre-emption, under any agreemen or other disposition or under any decree, order of award or otherwise claiming howsoever, are hereby requested to contact the undersigned with the documentary proof substantiating his / her / their objections / claim /details of dispute/s within Fifteen (15) days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the sale transaction with the above owners as if there are no third party claims objections /disputes in respect of the Scheduled Property and thereafter no claims / objections /disputes will be entertained.

SCHEDULE OF THE PROPERTY Residential Premises bearing Flat No. 603, (having area admeasuring about 422 sq. ft. carpet area) "B" wing, on the 6th Floor of the Building, known as SĤIVKRÛPA standing on the plot of land bearing Survey no 4, Hissa No. PT, Survey No.2 Hissa No. 1 PT, Tika No. 15, CTS No. 39 lying being and situated at Baji Prabhu Deshpande Road, Village Navpada, Thane (W)-400601.

ADD- 225, Thapar Complex, Plot No. 51, Sec-15, CBD Belapur, Navi Mumbai-Mob +91- 9920390959, M/S. V R LEGAL & Co. (Advocates & Consultants) + 91- 9324212375, + 91- 9987930666 Email id: adv.vrs@gmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client, Mrs. Jayaben Maganlal Shah and One Late Mr. Maganlal Jivaraj Shah, were the Owners of Flat No. 103 on 1st Floor, Adm about 880 Sq Ft, Super Built-up, equivalent to 704 Sq ft Built-up, or 65.41 sq mts Area along with open terrace Adm. About 400 Sq ft or 37.16 sq mts, in a building Known as Building No. 2, "Shantinath" of "Shubhshanti Complex" constructed on the land bearing Survey No. 159/8 (P), Village- kamatghar Taluka- Bhiwandi, District- Thane, and sub-division and Sub- registrar Office at Bhiwandi at division and district Thane (Hereinafter referred to as the "Said Flat") and enjoying membership rights of the said society. Among the said wners, Late Mr. Maganlal Jivaraj Shah expired on 30/12/2022 leaving behind 1. Mrs. Jayaben Maganlal Shah, his wife and Mrs. Khushboo Bhavin Shah, the married Daughter of the deceased, as his only legal heirs. The said Flat has been acquired by them by virtue of Registered Agreement dated 27/03/2002 vide Registration No. 1818/ 2002 registered at Office of Sub-Registrar of Assurances, Bhiwandi. Now my client intends to sell the said Flat to prospective Purchasers, with clear and marketable till. Any Persons or any other legal heirs having any claim/ right against the said Flat are required to make the same known in writing with documentary evidence to the undersigned at her office at 215/38, Ground Floor, Golden Park, Opposite Chamunda Apt, Near Haridhara Complex, Anjur Phata, Bhiwandi within Fifteen days (15) from the date hereof, failing which it will be presumed that no third party have any claim against the said flat and sale/deal of the said Flat will be completed by my client, without any further reference to such claims.

Palak M Shah Date- 15/08/2023 Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large on behalf of my client Mr. Laxman Narayan Poojary residing at B-203 Iyshwarya Kiran Co-operative Housing Society Limited, Desle Pada, Dombiyli East, Taluka Kalyan, District Thane who is the owner of Flat Number B/G1 on Ground Floor, admeasuring 600 sq. ft. carpet i.e. 720 sq. ft. Built up area in the building known as Kartikeya Co-operative Housing Society Limited situate on the plot of land bearing Plot No. RX-5, MIDC Phase 1, Dombivli (East) situated at Village Azadegolivali, Taluka Kalyan, District Thane (said "Flat"). My client is in occupation and possession of the said Flat.

My client states that original agreement for sale dated 20th November, 2014 registered with Sub Registrar Kalyan 5 vide Registration No. KLN-5/7426/2014 registered on 20th November, 2014 executed between Kartikey Co-operative Housing Society Limited through its Chairman Shankar Antu Shirsat and Dattatray Laxman Patole along with original Share Certificate bearing No. 34 in respect of the said Flat has been lost and misplaced. Therefore he has lodged missing complaint with the Manpada Police Station on 14/08/2023 vide No. 1795/2023 in respect of the abovementioned lost

It is hereby requested to public at large that anybody found the abovesaid original Agreement for sale and original Share Certificate in respect of the said Flat he/she/they may approach to me or my client and hand over the same to me or my client.

Date: 15/08/2023 Add: B-15, Jai Kulsamini CHS Ltd., Devicha Pada, Near Gaondevi Mandir, Dombivli (W), Ajit Shivaji Gaonkar 421 202 Mob-9224376132/7045264003 (Advocate)

Lost My Flat Agreement, Pancard & **Adhar Card** if Found Please **Contact 9768860987** Name Vilas Chaudhari

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Surekha Kisan Kharje is the owner of A-1/401, 4th Floor, Krushna CHS. Jakeria Bunder Road, Near Kripton Tower, Sewree Mumbai 400015 (hereinafter referred to as the "said Property"). That Smt. Surekha Kisan Kharie had only one legal heir named as Ravindra Kisan Kharje who expired on 14.09.2017 and she has no other legal heir. Any person having any right, title, Interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said property is required to make the same known in writing along with the documentary proof thereof at below mentioned address within a period of 14 days, from the date of publication hereof, failing which the documentations shall be completed without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have given up or waived Date:-15.08.2023

Place: - Mumbai sd/-Dnyeshwar Vasant Kale Advocate High Court 110, Thamabai Chawl, Sewree-Koliwada, Sewree, Mumbai-Contact-9892366945 400015.

Through this public notice, all the people are informed that, our client Shri Himanshu Kumar Rawal through power of Attorney Bharatkumar Babulal Rawal has been purchased the following property from 1) Chandresh Kirtikant Shah residence at 401/D.4th floor, Neelmbui Kamal Apartment, Kandiwali Hormaised CHS. Shanker lane Kandivali (W) Mumbai on dated 03/08/2023. Its registered deed no. is 16320/2023,& my client decided taking home loan from Kotak Mahindra bank. Description of Property:- 401/D,4 floor, Neelmbuj Kamal Apartment, Kandiwali Hormaised CHS, Shanker lane Kandivali (W) Mumbai Area 51.62 sq. Mt. However, in this regard, any person/individual or financial institution in respect of the above mentioned flats, as well as any kind of pending claims. Judicial as well as high and lower court claims, objections, such as sale encumbrance, donation, mortgage, government, semi-government, company, reward lease, inheritance rights, loan or anything else should meet with the document at the following address within 7 days from the publication of this Advocate Rekha Howale Shop no.13,Prabhat Center, CBD Belapur notice.

Date:- 14/08/2023

PUBLIC NOTICE

I am concerned for my client, MR. SAURABH JITENDRA MISHRA (hereinafter referred to as my clients).

Notice is hereby given that, by an Agreement For Sale dated 27/11/2017, registered with the office of Sub-registrar Kalyan -4 at Sr. No. 11951/2017 on 04/12/2017, MR. SAURABH JITENDRA MISHRA & MRS. ARCHANA JITENDRA MISHRA, have jointly purchased "Flat No. 404, 4th Floor, B Wing, area admeasuring 458 Sq. Ft. Carpet, in the Building No. 2 of "Rukmini Garden", constructed on Survey No. 181, Hissa No. 2, at Village Titwala, Taluka Kalyan & Dist. Thane" (hereinafter referred to as the Said Property)" from Mr. Ananta Dattu Jadhav as a Owner & M/s. Rukmini Associates as a Confirming Party.

MR. SAURABH JITENDRA MISHRA & MRS. ARCHANA JITENDRA MISHRA has obtained Housing Loan from India Bulls

Housing Finance against the security of the said Flat.
Thereafter, MRS. ARCHANA JITENDRA MISHRA died intestate on 22/02/2021 at Ulhasnagar, leaving behind her, MR. JITENDRA BAHADUR LOKNATH MISHRA (Husband), MR. SAURABH JITENDRA MISHRA (Son), MISS. SURBHI JITENDRA MISHRA (Daughter) & MISS. DIPTI JITENDRA MISHRA (Daughter) as the only heirs and legal representatives.

Now it becomes essential to invite the claim from public at large in respect of said Property regarding Legal Heirs of LATE MRS. ARCHANA JITENDRA MISHRA.

If any persons having any objection in respect of above legal hairship or having any claim, right, title, interest against, to or in respect of the said property and shares or any part thereof, whether by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, charge, trust, maintenance, easement or otherwise are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within a period of 10 days from publication hereof.

Add: Flat No. B-3, Chitrakut Society, Near CKP Hall, Gadkari Path, Dombivli East.

Mob. 9969528581/7666656444

Adv. Mangesh S. Wagh



RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED CIN: L14219MH2005PLC240892

Regd. Office: B1-401, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai 400072, Maharashtra, India Corp. Office: 02, Navkruti Apartment, B/H B.R. Designs, Near Lal Bunglow, Athwa Lines, Surat - 395007, Gujarat, India. Tel No.: 9724306856/ 9724326805; Email: info@rawedge.in; Website: www.rawedge.in

Extract of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2023

Sl. No.	Particulars	Quarter ended 30 th June 2023	Quarter ended 31 st March 2023	Quarter ended 30 th June 2022	Year ended 31 st March 2023
110.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1109.837	1109.477	1586.102	5282.922
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	(61.507)	(34.853)	57.765	1.945
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(61.507)	(34.853)	57.765	1.945
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(19.761)	(38.295)	45.836	2.262
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(19.337)	(39.663)	48.216	4.319
6	Equity Share Capital	1005.840	1005.840	1005.840	1005.840
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year *	-	-	-	1240.847
8	Earnings Per Share (face value of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-
	1. Basic	(0.196)	(0.381)	0.456	0.022
	2. Diluted	(0.196)	(0.381)	0.456	0.022

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity at www.rawedge.in. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and

taken on record by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2023.

The Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company.

For Raw Edge Industrial Solutions Limited Date: 14.08.2023 Place: Surat

Bimalkumar Rajkumar Bansal Managing Director

(Advocate High Court, Bombay) Take Notice that my client, BRUNO RAYMOND MENEZES,, has instructed

Address: R. No. 04, Bldg. No. C-11, Siddheshwar CHS Ltd. me to invite objection in respect of mentioned in Schedule of Property. The Gharonda, Sector 9, Ghansoli, Navi Mumbai – 400 701 said Schedule of Property-A originally owner of my client and the said Mob. No. : 9820 79 7163 Schedule of Property-A has purchased on dtd. 06.03.1986 vide Sr.no.1563/1986 Kalyan-1 and the said Schedule of Property-A originally owner of my client has purchased the said property by Regd. Agreement for PUBLIC NOTICE Sale. The schedule of property-A's original Receipt No. 1563/1986 dtd. Public in general know that I am concerned for my client Mr. Jaiprakash The said Flat (Schedule of Property-A) my client is Owner. Therefore any Ramsurat Yadav residing in Room No. 303, Building No. 13 A/H, Sangam SRA

person or persons found original Receipt No. 1563/1986 dtd. 06.03.1986, and naving any objection to said Flat Schedule of Property-A or have any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien charge, trust, easement, icense, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 days along with the supporting documents to the undersigned from the date of the publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned. SCHEDULE OF PROPERTY

PUBLIC NOTICE

A] Flat No.03 ,2nd Floor ,A-Wing, admeasuring 560 Sq.Ft Built-Up , JEETEN Co-op. Hsg. Society Ltd., Chikanghar, Kalyan (w), Dist-Thane, Situated bearing S.No. 135 H.No.3/1, CTS. No.3198B situate at Mauje-Chikanghar, Kalyan (w), Tal-Kalyan, Dist-Thane Standing on all these pieces of parcel of land or ground situated at Kalyan, Thane District. K.D.M.C PROPERTY TAX NO.B02002416800.

Sd/-(Adv. Nalini Bhadane-Patil)
Add: Flat No.1 & 2, Shradha Darshan Apt,
M. Phule Road, Adharwadi, Kalyan (w), Dist-Thane Mob: 9224331433

Sumitra Arun Sabale

MINAL INDUSTRIES LIMITED Registered office: 603-I Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai-400072. Tel No. 022: 40707070, Email Id: cmseepz@gmail.com, Website: www.minalindustrieslimited.in CIN: L32201MH1988PLC216905

	FINANCIAL RESULTS F	OK THI			NDED 3	0-06-20			₹ in Lakhs)
Sr.				NDAONLE				SOLIDATED	
No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023
		(unaudited)	(Audited)	(un-Audited)	(Audited)	(unaudited)	(Audited)	(un-Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	6.65	135.88	20.61	489.83	724.34	1,350.64	405.32	2,913.62
2	Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11.36)	(5.03)	11.63	98.04	(156.72)	33.58	(215.58)	(30.09)
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(11.36)	-5.03	11.63	98.04	(156.72)	33.58	(215.58)	(30.09)
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(11.81)	(4.98)	13.56	100.04	(157.96)	31.40	(223.14)	(31.82)
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	3.32	(5.67)	13.4	98.86	(142.83)	48.89	(216.56)	(35.57)
6	Equity Share Capital	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown								
	in the Audited Balance Sheet of the previous year				396.07				1,639.18
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each)								
	(for continuing and discontinued operations) -								
	(a) Basic	(0.003)	(0.003)	(0.01)	0.05	(0.08)	0.02	(0.12)	(0.02)
	(b) Diluted	(0.003)	(0.003)	(0.01)	0.05	(0.08)	0.02	(0.12)	(0.02)

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website For Minal Industries Limited

SHRIKANT JESINGLAL PARIKH Date: 14-08-2023 Managing Director • DIN: 00112642

Sd/-

Adv. Shankar L Shelar

(Advocate High Court, Bombay)

Address: R. No. 04, Bldg. No. C-11,

Siddheshwar CHS Ltd., Gharonda, Sector 9

Ghansoli, Navi Mumbai – 400 701

Mob. No. : 9820 79 7163

PUBLIC NOTICE hri. Bhiku Janu Mene, Having Address at Flat No. - 204, Second Floor, Pushpak CHSL., Navgha hatak Road, Vimal Dairy Lane, Bhayander (E), Dist hane, Maharashtra - 401105. And Holding Flat enament No. 204 in the Building of the Society lemised intestate on dated 21/09/2014 at his above tated place of residence and nominated his Wif Mrs. Reshma Bhiku Mene.

However, the legal heirs of Late Mr. Bhiku Jan Mene's Wife Mr. Reshma Bhiku Mene, demande o transfer the interest & title of the said flat/proper n her name nerefore, she hereby invites claims or objection

om the heir or heirs or other claimants/objector objectores to the handing over the said documents the said flat/property, within a period of 15 days from he publication of this notice, with copies of sucl to pullication in this flotter, with copies or suc-locuments and other proofs in support of his/her heir claims/objections to handover the documents on he said flat/property. If no such claims/objections are eceived within the period prescribed above the Mrs. Reshma Bhiku Mene. Bank, Financial Instituti ociety, Other Government Organisation, SUb legistrar, ETC. Shall be free to deal with the fla

roperty as per the applicable law (Advocate High Court Date: 15/08/2023 Mb: 9833827270 Add: 1st Floor, Mahadev Palace, B. P. Road Opp. Dhanesh Wines, Nr. Prithvi Sadan Towel hayander (E), Dist: Thane, Maharashtra

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that my client SMT. RONAK ANANT SALVI Aged 62 Years, adult, Indian, Inhabitant of Mumbai, owner of Room No. C-13, "CHARKOP OM SAI DARSHAN" CO-Operative Housing Society Ltd; Plot No. 829, RSC-9, Sector No. 08, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067, That the my husbandLate SHRI. ANANT BABULAL SALVI was bonafide member of CHARKOP OM SAI DARSHAN Co-Operative Housing Society Ltd; and having Registration No. MUMMHADS/HSG/WP (TC)/1234/7/2004-2005 and was holding Shares bearing No. 61 to 65 and was holding Shares bearing No. 61 to 65 under Share Certificate No. 12 dated 15 day of February 2006.

That SHRI. ANANT BABULAL SALVI was died

on 27/04/2021 at Mumbai leaving behind his legal heirs SMT RONAK ANANT SALVI (Wife) & MR. KIRTAN ANANT SALVI (Son), MRS. KOMAL KARTIK PATWA (Married Daughter) as the only legal heirs and successors. That MR. KIRTAN ANANT SALVI & MRS. KOMAL KARTIK PATWA had released their undivided shares in respect of the said Room premises in favour of SMT RONAK ANANT SALVI by executing registered Release Deed vide document No. 12190-2023 at borivali 7 sub-regestrar dated 11/08/2023. That SMT RONAK ANANT SALVI shall hold, take and possession100%, share in respect of the said Room premises.

of the said Room premises.
That ifany person/s claiming any right, title or claim, objection of whatsoever in nature pertaining to the legal heirs ship in respect of the said Room is hereby called upon to inform and contact with me, alongwith relevant documents, within 7 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived.
Dated this 15"day of August, 2023
VIVEK PANDEY (Advocate)
Address: Flat No E - 407, 4 floor,
Gagan Dream Building, Vasai East,
Palghar 401203 Mobile No. 9022444090

Home First Finance Company India Limited

CIN: L65990MH2010PLC240703,

Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

NOTICE OF SALE THROUGH PRIVATE TREATY

Sale of Secured assets under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 – (Notice Under Rule 8 (6))

The undersigned as Authorized Officer of Home First Finance Company India Limited (Home First) has taken over possession of the schedules property, in terms of section 13(4) of the subject act in connection with outstanding dues

payable by you to us. Please refer our Notice dated mentioned below, wherein we informed that we have published Auction Notice in the newspaper mentioned by fixing the Reserve Price as mentioned. The Auction was scheduled on the date as mentioned. The Auction could not be successful due to lack of any bidder

Public at large is informed that the secured property(ies) as mentioned in the Schedule are available for sale through Private Treaty, as per the terms agreeable to the Company for realisation of Company's dues on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS".

Hence, in terms of the provisions of the subject Act and Rules made thereunder, we issue this notice to you to enable you to discharge the amount due to the Company within 15 days from the date of this notice and take back the assets

mont	to had not all the delication, failing which are delicated in the acceptance of the second and the delication and the delicatio								
Their	ne interested parties may contact the Authorized Officer for further details/ clarifications and for submitting their offers. Sale shall be in accordance with the provisions of SARFAESI Act / Rules.								
S. No.	Name of the Account/ Guarantors	Details of property/ owner of the property	Outstanding amount as on Demand Notice (in INR)	Date of Sale Notice	Newspaper	Date of e-Auction	Reserve Price (in INR)	No. of Authorised Officer	

Flat -205, Vasant Valley, Block -A WING, Survey 224 Hissa No 3 Situated at News Hub + Pratahkal 12-08-2023 9967834654 12-07-2023 6.50.100 village Kon Tal Bhiwandi District Thane, Kalyan, 421311 (English+Marathi)

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 The borrower/ quarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with upto date interest and ancillary expenses before 15 days from the date of this notice, failing which the property will be auctioned/

sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost Date:15/08/2023 Signed by Authorized Officer,

Home First Finance Company India Limited Place: Mumbai-Thane

अदानी समूहच्या तपासासाठी आणखी १५ दिवस द्या सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मुदत

नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) : बाजार नियामक सिक्यरिटीज अँड इंडिया सर्वोच्च न्यायालयात अदानी समूहाच्या चौकशीशी करणार होते. मात्र, सुरू असलेला तपास अद्यापही पूर्ण झाला नसल्याची बाब आता समोर आली असून सेबीने तपास पूर्ण करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. आजच्या कायदेशीर फाइलिंगवरून ही

व्यवहारांची चौकशी करत



असन त्यापैकी १७ व्यवहारांची चौकशी पूर्ण झाली आहे. याशिवाय पुढील कारवाईसाठी इतर नियामक आणि परदेशी संस्थांकडन माहिती मागवली असल्याचं सेबीनं म्हटलंय. ऑक्टोबर २०२० मध्ये. सेबीनं अदानी समृहाच्या पोर्ट्स, पॉवर आणि इन्फ्रा व्यवसायातील परदेशी गुंतवणुकीची तपासणी सुरू केली. अदानी समृहानं परदेशी कंपन्यांचा वापर आपल्या व्यवसायात केला आणि त्याला खुलासा केला का हा या तपासाचा विषय होता. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने या वर्षी

मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम तारीख आली जवळ, त्वरित ऑनलाइन करा दुरुस्त

नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) : लाखो भारतीयांना सोयीसाठी युआयडीएआयनं काही महिन्यांसाठी आधारमधील दस्तऐवजांची ऑनलाइन अपडेट सेवा मोफत केली आहे. म्हणजेच आधार युझर्सना कोणतेही दस्तऐवज किंवा माहिती ऑनलाइन अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या आधारमध्ये चुकीची माहिती असेल किंवा तुम्हाला जर माहिती अपडेट करायची असेल, तर हे काम घरबसल्या ऑनलाइन करता येईल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI आधार युझर्सना मार्च पासून त्यांची माहिती पुन्हा व्हेरिफाय करण्यास सांगत जानेवारीतही असेच आरोप केले होते, ज्याची तपास जलद करण्यासाठी सेबीवर आली नाही. समूहाची प्रमुख कंपनी समारे अडीच वर्षे सेबीकड्न चौकशी सुरू होती. दबाव वाढला. दरम्यान, हिंडेनबर्गच्या सेबीनं ऑक्टोबर २०२० पासून तपास सुरू केला आरोपांचं अदानी समूहाकडून खंडन आणि हिंडेनबर्गनं जानेवारी २०२३ मध्ये आपला करण्यात आलं होतं. अदानी समूहाच्या

PUBLIC NOTICE

I Adv. RAMJI B. GUPTA my Client's husband Late. ANANT MAHADEC DUBLE a Member of the SAI DARSHAN SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address at S.M.D. Road, Opp. Antop Hill Post Office, Waddal (E), Mumbai-400 037 and holding Flat No. B-1306/13 th floor in the building of the society, died on 27th April 2011 and now my client SMT. SUNITA ANANT DUBLE wish to transfer the said flat and share certificate i her name. On behalf of my client, I hereby invite claims and objections from the heir of heirs or other claimants/objector of objectors of the transfer of the said share and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of of the society shall be deal with the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the between 6.00 P.M. to 9.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai. For and on behalf of

Date: 10.08.2023 Adv. RAMJI B. GUPTA

अहवाल सादर केला. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर, शेअर्सवर आज खूप दबाव आहे. कंपनीच्या लिस्टेट १० शेअर्सपैकी एकाही शेअर मध्ये आज वाढ दिसन

अदानी एंटरप्रायझेस आणि अंबुजा सिमेंटस यांसारख्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये इंट्रा-डेमध्ये ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली यावरून त्याच्या शेअर्समध्ये किती मोठी घसरण झाली याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

मध्य रेल्वे ई-निविदा (खुली निविदा) सूचना क्र. CAOC-21-2023, दि. १०.०८.२०२३

मध्य रेल्वे (सर्व्हे व बांधकाम संघटना)

<mark>गुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम)</mark>, मध्य रेल्वे, ६ वा मजला, नवीन प्रशासकीय बिल्डींग, डी. एन. रोड, छशिमट, मुंबई ४०० ००१ हे भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने व यांच्याकरिता खालील कामांकरिता नामांकित कंत्राटदारांकडून **आयआरईपीएस वेबसाइट (ई-निविदा पोर्टल) वर ई-निविदा मार्फत ईपीसी (एकल टप्पा)** निविदा मागवीत . आहेत. कामाचे विवरण : मध्य रेल्वेच्या सोलापुर विभागातील सोलापुर - उस्मानाबाद सेक्शनमध्ये चैनेज ५२५०० ते ८३२०० पासून नवीन बीजी लाईनचे बाँधकाम. निविदा मूल्य : रु. ५४४,६८,२८,८७३.४०, बोली सुरक्षा : रु. २,००,००,०००.००, निविदा **प्रपन्नांचे मूल्य :** लागू नाही (खांड क्र. ३ अनुसार पृष्ठ क्र. ४ जीसीसी एप्रिल, २०२२ अनुसार) प्रस्ताव वैधेता : निवेदा उघडण्याच्या तारखेपासून १२० दिवस. कार्यपूर्तता कालावधी ३० (तीस) महिने पावसाळा समाविष्ट. **निविदा दॅस्तावेज उपलब्धता :** वेबसाइट **www** ireps.gov.in वर उपलब्ध. निविदा सादरीकरण व उघडण्याची तारीखा व वेळ ई-निविदा सर्व संबंधात आवश्यक दस्तावेज यांच्यासह वरील निर्देशित वेबसाइट वर . ईलेक्ट्रॉनिकली अपलोड केली आहे ती दि. १०.१०.२०२३ रोजी स. **११.०० पर्यंत अपलोड** करावे. सदर निविदा (तांत्रिकी बोली केवळ) सदर दिवशी स. ११,०० नंतर उघडण्यात येईल. कन्सोर्टिअम/ संयुक्त वेंचर संस्था : कन्सोर्टिअम/ संयुक्त वेंचर (जेव्ही) संस्था सदर निविदेमध्ये सहभागी होता येईल. **निविदाकारांना महत्त्वपूर्ण सूचना :** ए) निविदा एकमेवरित्या ई-टेंडरिंग मार्फत केवळ सादर करावी. सर्व इच्छुक निविदाकारांनी पहिले आयआरईपीएस वेबसाइट www.ireps.gov.in वर नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. बी) प्रस्तावित निविदाकारांनी त्यांचे प्रस्ताव ईलेक्ट्रॉनिकली सादर करण्यापूर्वी अटी व शर्ती, पात्रता अर्हता आदींसह निविदा तपशील पाहावा. सी) निविदा दस्तावेज व शुद्धिपत्रक वरील निर्देशित वेबसाइटवर वेळोवेळी उपलब्ध आहे. सुधार, काही असल्यास निविदा उघडण्याच्या १५ दिवस आधी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल व सदर वेबसाइटवर पाहाता येईल. कोणत्याही अतिरिक्त माहितीकरिता / स्पष्टीकरणाकरिता कृपया कोणत्याही कार्यदिवशी १०.०० ते १७.३० दरम्यान उप मुख्य अभियंता (सी), मध्य रेल्वे, डीआरएम कार्यालय कंपाऊंड, मोदी **खाना, रेल्वे लाईन्स, सोलापूर ४१३ ००१** येथे संपर्क साधावा.

मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) मध्य रेल्वे, छशिमट, मुंबई ४०० ००१

तिकीटांकरिता यूटीएस ॲप डाऊनलोड करावे.

सुदाल इंडस्ट्रिज लिमिटेड सीआयएन: L21541MH1979PLC021541

नोंदणीकृत कार्यालय: ए-5, एमआयडीसी, आंबाड इंडस्ट्रियल क्षेत्र, नाशिक - 422 010.

कॉर्पोरेट कार्यालय : 26ए, निरमन भवन, 227 निरमन पॉईंट, मुंबई 400 021.

दि. 30 जून, 2023 रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

विवरण		तिमाही अखेर				
	30 जून, 2023	31 मार्च, 2023	30 जून, 2022	31 मार्च, 2023		
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	3,698.99	4,044.43	3,800.62	16,170.72		
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पूर्व सामान्य उपक्रमातून	(630.10)	(1,124.19)	(865.63)	(3,089.66)		
निव्वळ नफा/(तोटा)						
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पूर्व सामान्य उपक्रमातून	(630.10)	(1,124.19)	(865.63)	(3,337.82)		
निव्वळ नफा/(तोटा)						
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पश्चात सामान्य उपक्रमातून	(630.10)	(1,124.19)	(865.63)	(3,337.82)		
निव्वळ नफा/(तोटा)						
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(630.10)	(1,113.88)	(865.63)	(3,327.51)		
इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. 10 प्रत्येकी)	736.78	736.78	736.78	736.78		
गत लेखापरीक्षित ताळेबंदानुसार अन्य इक्विटी आरक्षण राखीव वगळता				(11,029.70)		
चालू कार्यचलनाकरिता उत्पन्न प्रति शेअर रु. 10 प्रत्येकीकरिता						
सौम्य व मूळ टेप:	(8.55)	(15.26)	(11.75)	(45.30)		

1. कंपनीने गेल्या काही वर्षात उद्ववणाऱ्या तोटा व संपूर्ण निव्वळ वर्षाकरिता जीएसटी रिटर्न फाईल केले आहे. कंपनीने प्री पॅकेज इन्सॉल्वेन्सी रिझॉल्युशन प्लॅन (पीआयआरपी) अनुसार सन्मा. एनसीएलटी, मुंबई यांच्याद्वारे मंजूर केला आहेत व आदेश दि. 10 ऑगस्ट, 2023 रोजी दिले आहेत. आवश्यक वित्तीय इम्पॅक्ट सदर आदेश अनुसार विहित करण्यात येईल. अनुपालन नंतर विहित सदर आदेशांच्या अटी वित्तीय अहवाल कारणे दाखवा सूचना स्विकृत करून 3 ऱ्या तिमाही दरम्यान कंपनीने दाखल केला आहे. सदर कारणे दाखवा सूचना विभागानंतर स्विकृत केलेल्या पुढील संपर्कावर उत्तर नसन त्यांचे उत्तर योग्य नाही आहे.

2. वरील हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियम 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल तिमाही वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा सारांश आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व कंपनीची

> सुदाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही / -एम. व्ही. अशार

संपूर्ण वेळ संचालक डीआयएन: 06929024

माघ ऍडव्हर्टायझिंग ॲंड मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड

नॉदणीकृत कार्यालयः कार्यातय क्रमांक ३०२, ३ रा मजला, कुबेर कॉम्प्लेक्स, लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेट, न्यू लिक रोड, अंधेरी (प्रिसम), मुंबई , महाराष्ट्र ४०० ०७३ **यु ७४९९९एम एव २०९३पीएलसी ४४७६९ जीएसटीआयएन** : २७एएआयसीएम ६९४१पी२झेडएस

इ मेल : info@maaghadvertising.in संकेतस्थळ : www.maaghadvertising.in दूरध्वनी : + ९१ २२ ४६०३ ३०४७ ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बुक क्लोजरची सूचना

याद्वारे सूचित करण्यात वेते की कंपनीची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार ठिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी संख्याकाळी ९. ०० वाजता कंपनीचे जोंढणीकृत कार्यात्त्य क्रमांक ३०२, ३ स मजला, कुबेर कॉम्प्लेवस, लक्ष्मी

इंडस्ट्रिअल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई भ्राहर, महाराष्ट्र ४०० ०७३ येथे वार्षिक सर्वसाधारण समेव्या सूरानेत नमूत केलेल्या विषयांच्या अनुसार वेण्यात वेणाउ आहे. स्वरीत सूतना, प्रीवरी अर्ज, अटेन्डन्य हिलप, आणि वार्षिक अदवाल सर्व समासदांना त्यांच्या नौंदणीकृत इ. मेल तपभिलावर पाठविण्यात आले आहेत आणि ते कंपनीचे संकेतस्थळ आणि ते कंपनीचे संकेतस्थळ www.maghadvertising.in येथे उपलब्ध आहेत. जी ब्याकी समेत उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र आहे अभी ब्याकी ब्यक्तिम् विकास प्रिंग प्रांतिमिन्ट

माध्यमातृन मतदान करू शकते मात्र प्रॉक्सी विहित नम्न्यात तसेच त्याची नियुक्ती बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तिकडून स्वाधारीकृत असमे आवश्यक आहे आणि सतरील प्रांतरी अर्ज कार्यालय इम्मांक ३०२, ३ रा मजला, कुचेर कॉम्प्लेक्स, लक्ष्मी इंडरिस्जल इस्टेट, न्यू लिक रोड, अंधेरी (पधिम), मुंबई श्रवर, महाराष्ट्र ४०० ०९३ येथे बैठकीच्या पूर्वी ४८ तास आधी सादर करणे आवश्यक आहे. ञ्चा समारावाजी आपले इमेल तपाभील जोंढणीकृत केलेले वाढीत आणि ज्यांत्याकडे कंपावीचे सममान डिमेंट स्वरूपात आहेत त्यांवा आचाहन करण्यात चेते की त्यांवी आपले इमेल तपाभील संबंधित डिपोंझिटरी पार्टीसिपंटस चांच्याकडे

नोंदणीकृत करून ध्यावेत आणि ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत ते सभासद आपले इ मेल तप्रशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स म्हणजेच संटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रावच्छेट लिमिटेड चांत्याकडे विनंती service@satellitecoponate.com ई पाचाचर पाठचूल नॉढणीकृत करू शकतात. सभासरांना आवादन करण्यात येते की त्यांनी आपले नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इ मेल तपशील आदी माहिती सादर करावी. प्रभासदांचे मताधिकार है २९ ऑगस्ट २०२३ (कट ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या एकूण पेंड अप समभाग भांडव

सभासदांकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. अशी कोणतीही ब्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद आहे ती व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेट्या सूचनेत नमूद्र केलेल्या विषयांवर मतदानाच्या

२० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेट्या उद्देश्याने बुक्त क्लोजरची सूचना स्वातील प्रमाणे आहे

कंपनी कारावा २०१३ चे कतम ९१ त्या अनुसार आणि रिवायुरिटी अँड एयरचेंज बोर्ड ऑफ इंडिया (शिस्टिंग ऑिलनेशन्स अँड डिस्वलोजर रिवचायरमेंट्स) नियम २०१७ चा नियम ४२ यांच्या अनुसार कंपनीच्या समासद नोंद्र पुरितका आणि समाग्रन रस्तांतरण पुरितका ३० ऑगस्ट २०२३ ते ०७ सप्टेंबर २०२३ (दोन्सी दिवस घरून) चा . छालावधीत, ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीट्या वार्षिक सर्वसाधारण सभेट्या उद्देश्याने बंद

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार माघ ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड स्वाक्षरी / अझरुद्दीन रब्बानी मुटला

डीआयएन : ०८०४६७६९ स्थळ : मुंबई

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that my client SMT. RONAK ANANT SALVI Aged 62 Years, adult, Indian, Inhabiliant of Mumbai, owner of Room No. C-13, "CHARKOP OM SAI DARSHAN" Co-Operative Housing Society Ltd; Plot No. 829, RSC-9, Sector No. 08, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067. That the my husbandLate SHR. ANANT BABULAL SALVI was bonafide member of BABULAL SALVI was bonafide member of CHARKOP OM SAI DARSHAN Co-Operation Housing Society Ltd; and having Registration No. MUM/MHADS/HSG/W/P (TC)/12347/2004-2005 and was holding Shares bearing No. 61 to 65 under Share Certificate No. 12 dated 15 day of February 2006.

under Share Certificate No. 12 dateu 10 uay of February 2006.

That SHRI. ANANT BABULAL SALVI was dien 27/04/2014 at Mumbal leaving behind his legal heirs SMT RONAK ANANT SALVI (Wife).

& MR. KIRTAN ANANT SALVI (Son), & MRS. KOMAL KARTIK PATWA (Married Daughter) as the only legal heirs and successors.

That MR. KIRTAN ANANT SALVI & MRS. KOMAL KARTIK PATWA had released their undivided shares in respect of the said Room premises in favour of SMT RONAK ANANT SALVI by execution registered Release Deed vide executing registered Release Deed vidocument No.12190-2023 at borivali That SMT RONAK ANANT SALVI shall hold ake and possession100%, share in respec of the said Room premise

That ifany person's claiming any right, title o claim, objection of whatsoever in nature certaining to the legal heirs ship in respect o he said Room is hereby called upon to inform the said Room is hereby called upon to inform and contact with me, alongwith relevant documents, within 7 days of publication of this Public Notice, falling which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived.

Dated this 15"day of August, 2023

VIVEK PANDEY (Advocate)

Address: Flat No E - 407, 4 floor,

Gagan Dream Building, Vasai East,
Palghar 401203 Mobile No. 9022444090

MINAL INDUSTRIES LIMITED Registered office: 603-I Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai-400072 Tel No. 022: 40707070, Email Id: cmseepz@gmail.com, Website: www.minalindustrieslimited.in CIN: L32201MH1988PLC216905 IN-AUDITED STANDALONE & CONSOLIDATE

	FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30-06-2023									
٥			STANDAONLE				CONSOLIDATED			
Sr. No.	D = -41 =1 =	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	
\perp		30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023	
		(unaudited)	(Audited)	(un-Audited)	(Audited)	(unaudited)	(Audited)	(un-Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	6.65	135.88	20.61	489.83	724.34	1,350.64	405.32	2,913.62	
2	Net Profit / (Loss) for the period									
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11.36)	(5.03)	11.63	98.04	(156.72)	33.58	(215.58)	(30.09)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(11.36)	-5.03	11.63	98.04	(156.72)	33.58	(215.58)	(30.09)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(11.81)	(4.98)	13.56	100.04	(157.96)	31.40	(223.14)	(31.82)	
5	Total Comprehensive Income for the period									
l	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)		(5.07)			(4.40.00)	40.00	(040.50)	(05.57)	
_	and Other Comprehensive Income (after tax)]	3.32	(5.67)	13.4	98.86	(142.83)	48.89	(216.56)	(35.57)	
6	Equity Share Capital	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown									
L	in the Audited Balance Sheet of the previous year				396.07				1,639.18	
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each)									
ı	(for continuing and discontinued operations) -									
ı	(a) Basic	(0.003)	(0.003)	(0.01)	0.05	(80.0)	0.02	(0.12)	(0.02)	
	(b) Diluted	(0.003)	(0.003)	(0.01)	0.05	(80.0)	0.02	(0.12)	(0.02)	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange a For Minal Industries Limite

Date: 14-08-2023 Place: Mumbai

SHRIKANT JESINGLAL PARIKH Managing Director • DIN: 00112642

विश्वप्रभा व्हेंचर्स लिमिटेड सीआयएन: L51900MH1985PLC034965

कार्यालय क्र. ०४, अविध्न हाइट्स, सर्व्हे क्र. ४५ - ४ बी, सर्वोदय पार्क, नांदिवली रोड, डोंबिवली - ४२१ २०१.

दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

									(रु. हजारांत)
			Ŧ	थायी			ए	कत्रित	
अ.	तपशील	तिमाहीअखेर वर्षअखेर			तिमाहीअखेर		वर्षअखेर		
क्र.		३०.०६.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८,३७५	२,१०८	७,१५६	१८,३५८	८,३७५	२,१०८	७,१५६	१८,३५८
2	कालावधीकिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	७२४	(२६०)	१,९१५	(१४७)	६५३	(৬८१)	१,८९०	(६९८)
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	७२४	(२६०)	१,९१५	(१४७)	६५३	(७८१)	१,८९०	(६९८)
8	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात	७२४	(२६०)	१,९१५	(१४७)	६५३	(७८१)	१,८९०	(६९८)
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/ (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	७२४	(२६०)	१,९१५	(१४७)	६५३	(७८१)	१,८९०	(६९८)
ξ	इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु.१०/-)	१७,१५०	१७,१५०	१७,१५०	१७,१५०	१७,१५०	१७,१५०	१७,१५०	१७,१५०
b	अन्य इक्विटी (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				२४,८४६				२४,१३७
۷	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/–) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) (अवार्षिकीकृत)								
	अ) मूलभूतः	0.87	(०.१५)	१.१२	(0.09)	٥.۶.٥	(०.४५)	१.१०	(0.38)
	ब) सौम्यीकृत :	0.87	(०.१५)	१.१२	(0.09)	٥.३८	(०.४५)	१.१०	(0.39)

१. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट www vishyprabhaventures.com वर तसच स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वरही उपलब्ध आहे विश्वप्रभा व्हेंचर्स लिमिटेड करिता

ठिकाण : डोंबिवली, ठाणे

दिनांक: १४.०८.२०२३

(पूर्वीची विश्वप्रभा ट्रेडिंग लिमिटेड म्हणून ज्ञात) मितेश ठक्कर व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन ०६४८०२१३)

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड

सीआयएन : L24110MH1961PLC011922

नोंदणीकृत कार्यालय : 401/405, जॉली भवन 1, 10 न्यू मिरन लाईन्स, मुंबई 400020. ईमेल : contactus@bombaywireropes.com वेबसाइट : www.bombaywireropes.com

दि. 30 जून, 2023 रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (सर्व आकडेवारी रु. लाखात)

			(सप जाकडप	ારા રુ. ભાગાત)
	तिमाही अखेर	तिमाही अखेर	वर्ष अखेर	वर्ष अखेर
विवरण	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
हार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-
कालावधी / वर्षाकरिता निव्वळ नफा / (तोटा (कर व अतिविशेष ग्राबींपूर्व)	(8.13)	(10.68)	(5.74)	(32.26)
nालावधी / वर्षाकरिता निव्वळ नफा / तोटा (अतिविशेष बाबींपश्चात)	(8.13)	(10.68)	(5.74)	(32.26)
कर पश्चात कालावधी / वर्षाकरिता निव्वळ नफा /तोटा (अतिविशेष ग्रबीपश्चात)	(8.13)	(10.68)	(5.74)	(52.09)
niलावधी / वर्षांकरिता (कर पश्चात) कालावधी / वर्षांकरिता एकूण ार्वंसमावेशक उत्पन्न (नफा /तोटा समाविष्ट) ा अन्य सर्वंसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	32.85	(28.98)	(65.45)	23.99
क्विटी भाग भांडवल	53.40	53.40	53.40	53.40
गन्य इक्विटी				676.92
उत्पन्न प्रति शेअर (रु. 1/- प्रत्येकी)				
तिमाही आकडेवारीकरिता वार्षिकरित्या नाही)				
Įω	(0.15)	(0.20)	(0.11)	(0.61)
गौम्य	(0.15)	(0.20)	(0.11)	(0.61)
0 - 20 20 22		`		

रील अहवाल दि. 04 ऑगस्ट, 2023 रोजी आयोजित सभेमध्ये त्यांच्या संचालक मंडळाद्वारे अहवालावर मंजूरी देण्याकरिता आयोजित केला जार. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियम 33 अंतर्गत दि. 4 ऑगस्ट, 2023 रोजीच्या स्टॉक

एक्सचेंजेससह अर्छोर तिमाही व वर्ष अछेरकरिता वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. वित्तीय अहवालाचे संपूर्ण प्रारूप वेबसाइट www.bombaywireropes.com वर व कंपनीची व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडकरित

> राज कुमार झुनझूनवाला संपूर्ण वेळ संचालक डीआयएन : 01527573

SANMITRA COMMERCIAL LIMITED

Read. Office: 13. Prem Niwas, 652, Dr. Ambedkar Road, Khar (West), Mumbai - 400052

EXTRACT OF THE STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDING ON 30/06/2023

		Quarter Ended				
Particulars Particulars	June 30 2023	Mar 31 2023	June 30 2022	Mar 31 2023		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
Total income	1.22	4.53	0.03	6.93		
Net Profit / Loss for the period (before Tax,						
Exceptional and / or Extraordinary items)	(1.95)	1.72	(2.26)	(4.31)		
Net Profit / Loss for the period after tax						
	(1.95)	1.72	(2.26)	(4.30)		
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit / Loss for the period						
(After tax) and Other Compreshensive						
Income(After tax)]	5.83	(5.36)	(1.87)	(0.02)		
Equity Share Capital	110.00	110.00	110.00	110.00		
Earnign Per Shares (of Rs. 10/- each)						
(for continuing and discontinued operations)-						
1. Basic:	(0.177)	0.157	(0.205)	(0.391)		
2. Diluted:	(0.177)	0.157	(0.205)	(0.391)		
	Total income Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)] Equity Share Capital Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-1. Basic:	Total income Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)] Equity Share Capital Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic: (1.95)	Total income	Dune 30 2023 Mar 31 2023 June 30 2022 June 30 2022		

Note: The above is an extract of the detailed format of the Un-udited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website

For and on behalf of the Board

Place: Mumbai Date: 14.08.2023

दि. १४.०८.२०२३

(रु. 10 / - प्रत्येकी)

14 ऑगस्ट, 2023

ठिकाण : मुंबई

DIN No-01136800

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन : L70100MH1993PLC394793

नोंदणीकृत कार्यालय: ए-३०९, कॅनरा बिझीनेस सेंटर प्रीमायसेस सीएस लि., लिंक रोड, लक्ष्मी नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०० ०७५ दूर. +९१-२२-२१६ ४६०००

वेबसाइद: www.shraddhaprimeprojects.in ईमेल: shraddhaprimeprojects@gmail.com

दि. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात ईपीएस वगळता

			तिमाही अखोर			
अनु. क्र.	विवरण	३० जून, २०२३	३१ मार्च, २३	३० जून, २२	३१ मार्च, २३	
ж).		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२८६.४१	८६०.६१	-	८६२.२	
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा					
	(कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	८८.३७	१३२.७९	-	८२.०	
₹.	करपश्चात कालावधीकरिता निञ्चळ नफा					
	(अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	১১.३৬	१३१.७८	-	60.4	
٧.	करपश्चात कालावधीकरिता निञ्चळ नफा (अतिरिक्त व/वा अतिविशेष	46.90	१००.५३	-	40.4	
	बाबींपश्चात)					
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता	५७.९०	१००.६५	-	40.0	
	समाविष्ट नफा/ तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					
	(कर पश्चात)					
ξ.	प्रदानित भाग भांडवल (दर्शनीी मूल्य रु. १०/- प्रति शेअर)	४५५.४८	४५५.४८	-	४५५.४	
6.	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव		-			
	वगळता)					
٥.	उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस)					
	ए) उत्पनन प्रति शेअर (रु. मध्ये) (वार्षिक नाही)	१.२७	२.२१	-	٧. ٩	
	बी) उत्पन्न प्रति शेअर सौम्य (रु. मध्ये) (वार्षिक नाही)	१.२७		_	8.8	

१. दि. ३० जुन, २०२३ अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित स्थायी वित्तीय अहवालाचा प्रारूप

(रु. लाखात ईपीएस वगळता

अनु.	विवरण		वर्ष अखोर		
क्र.		३० जून, २३	३१ मार्च, २३		
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٧.	कार्यचलनातून एकूण महसूल	-	१.३६	-	₹.००
٦.	करपूर्व नफा	(९.२८)	(३७.९५)	(३१.७४)	(८८.२६)
₹.	कर पश्चात नफा	(९.२८)	(१६.३३)	(३१.७४)	(६५.३१)
٧.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(९.२८)	(१६.२१)	(३१.७४)	(६५.१९)
शेप:					- 0 0 0

२. दि. ३१ मार्च. २०२३ अखेर तिमाहीची आकडेवारी उर्वधत असन लेखापरीक्षित आकडेवारी संबंधित तिमाही वषाच्या ३ ऱ्या तिमाहीपर्यं

: वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दि. ३० जून, २०२ रोजी तिमाही अखेर अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही अहवालाचा संपर्ण प्रारूप स्थायी व एकत्रित वित्तीर अहवाल स्टॉक एक्सचेंज <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> a कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे

व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन : ०२२१५४५२)

व्हाईट ऑर्गेनिक अँग्रो लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : 312ए, कैलाश प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पू), मुंबई 400 077 भारत.

सीआयएन : L01100MH1990PLC055860 ऱ्या तिमाही अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित

		(रु. लाखात	। ईपीएस वगळता)
	30 जून, 2023	30 जून, 2022	31 मार्च, 2023
विवरण	सध्याचे तिमाही अखेर / वर्ष अखेर आकडेवारी	गत वर्ष संबंधित तिमाही	गत वर्ष अखेर
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	1005.81	6846.02	17708.07
कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/ (तोटा)	134.04	380.36	123.6
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबी पश्चात)	134.04	380.36	123.6
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)*	130.88	380.36	122.24
इक्विटी भाग भांडवल	3500.00	3500.00	3500.00
आरक्षित (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल आरक्षित वगळता)	-	-	-
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबी पश्चात)	-	-	-
(रु. 10/- प्रत्येकी)			
मूळ	0.38	1.09	0.35
सौम्य	0.38	1.09	0.35
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबी पश्चात)			

टीप: वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियम 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिमाही अखेर वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा / वार्षिक वित्तीय अहवाल संपर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई लि. www.bseindia.com व सदर कंपनीची वेबसाइट http:// whiteorganicagro.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरिता

1.09

सही / -दर्शक रूपानी

0.35

व्यवस्थापकीय संचालक

0.38

डीआयएन: 03121939